

**ATV  
PROJECTS  
INDIA  
LIMITED**



REGISTERED OFFICE :  
D-8, MIDC, STREET NO. 16, MAROL,  
ANDHERI (EAST), MUMBAI - 400 093.  
TEL. : 91-22-6696 9448 / 6696 9449 / 6699 6126 / 6741 8212  
FAX : 91-22-6696 0638  
E-mail ID : atvprojects@ymail.com  
CIN:- L99999MH1987PLC042719

DATE: 14.08.2017

To,  
The Department of Corporate Service  
Bombay Stock Exchange Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai - 400 001.

**SUB: FILING OF NOTICE OF BOARD MEETING UNDER REGULATION 29  
READ WITH REGULATION 47 SEBI (LODR) REGULATIONS, 2015.**

Dear Sir,

This is to inform you that the 140<sup>th</sup> Board Meeting of our Company is going to be held on 23rd August, 2017 at 11.30 A.M, at Registered office of the company at D-8, MIDC, Street No:-16, Marol, Andheri (East), Mumbai- 400093 to consider and adopt inter-alia the Unaudited financial Results for the quarter ended 30th June, 2017. We enclose herewith a copy of Notice of Board meeting published in the newspapers, Nav Shakti (Marathi daily) and The Free press Journal (English daily).

This is for your information & record.

Kindly acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,  
For ATV PROJECTS INDIA LIMITED

  
H.C. GUPTA

COMPLIANCE OFFICER

Encl: A/a



२०१७

थे कार्यकक्षेअंतर्गत उच्च  
न्यायालयामध्ये  
मूळ दिवाणी कार्यकक्षा  
याचिका क्र. ४६९/२०१६  
चिकेची सुनावणी

टी-पीएसी कोरगेशन प्रा. लि.  
MH2001PTC131906  
वा मजला, सिल्वर बिल्डिंग, वसंत  
एल. बी. एस. रोड, मुलुंड,  
०८०.

रेला हस्तांतरित नोंदणीकृत  
/४३, उमा बिल्डिंग, मंडिल  
ऑफ. बी. आर. रोड, मुलुंड  
- ४०० ०८०.

या घ्यावी की, कंपनी कायदा,  
च्छेद ४३३(ई), ४३४ व ४३९  
समापनाकरिता याचिका दि.  
रोजीच्या वैधानिक सूचनेच्या  
दाखल करण्यात आलेली व  
यालय यांच्याद्वारे स्विकृत व  
०१७ रोजी आदेशांतर्गत  
घेपत्य व सदर याचिका सन्मा.  
श यांच्याद्वारे दि.

रोजी अंतिम सुनावणीकरिता  
माली आहे. कोणाही व्यक्तीचे  
इच्छुक यांना सदर कंपनीच्या  
वा आधार वा त्यांचे विरोधक  
तिज्ञापत्र दाखल करावयाचे  
सन्मा. न्यायालयाच्या निश्चि  
सांच्या आत रेजिस्ट्री मध्ये  
नगदोपत्री पुरावे यांच्यासह  
सन्मा. कंपनी न्यायाधिश  
चे स्थगित यांनी वकील  
उपस्थित राहावे व अधो-  
या खालील नमूद पत्त्यावर  
मार्फत त्याची प्रत पाठवावी  
न्यायालय याचिकेच्या  
पूर्ण करेल व योग्य तो  
याचिकेची प्रत अधो-  
पि शुल्काच्या प्रदानावर

०१७

कील  
ज बिल्डिंग, तळमजला,  
रोड, परेल (पूर्व),

LORS"  
s Road,

) 2593 7799  
ucare.com  
EETING

pany will be  
t Anthurium  
ad, Mulund  
n the Notice

been sent in  
stered with  
members

## जाहीर सूचना

मी, माझ्या अशिलाकरिता संबंधित  
(१) श्री. पुनीत पांडे, वय ३५ वर्ष, (२)  
श्रीम. संस्कृती सिंग, वय ३२ वर्ष दोन्ही  
तरूण, भारतीय निवासित, फ्लॉट क्र.  
बी. ६०२ पाम बीच रेसिडेंसी, सेक्टर -  
४, नेरुळ (प.), नवी मुंबई ४००७०६  
येथे सध्या निवासित आहेत.

माझे वर उल्लेखित अशील हे श्री. मनीश  
जगतानी आणि श्रीम. शैली जगतानी  
सध्या निवासित फ्लॉट क्र. सी-२०३,  
महावीर रचना सी.एच.एस.लिमिटेड,  
प्लॉट क्र. ५४, सेक्टर - १५,  
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४००

६१४, तालुका आणि जिल्हा ठाणे  
प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स महावीर  
रचना सी.एच.एस. लिमिटेडचे  
विभिन्नधारक क्र. ३०१ ते ३०५ (दोन्ही  
समावेशित) शेअर प्रमाणपत्र क्र. ०६१

अंतर्गत दिनांक २७ जुलै, २००८ आणि  
फ्लॉट क्र. सी-२०३, महावीर रचना  
सी.एच.एस.लिमिटेडच्या २या  
मजल्यावर, सी.विंग, प्लॉट नं. ५४,  
सेक्टर - १५, सी.बी.डी. बेलापूर, नवी  
मुंबई ४०० ६१४, तालुका आणि  
जिल्हा ठाणे यांच्याशी

हस्तांतरणाकरिता बोलणी चालू आहे.  
सदर श्री. मनीश जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी च्या प्रमाणे त्यांना सदर  
शेअर्स आणि सदर फ्लॉट श्री. दिलीप-  
कुमार बी. ढोलारिया आणि श्रीम. मधू  
डी. ढोलारिया यांच्यापासून दिनांक २५  
ऑक्टोबर, २०१० च्या, अंतर्गत विक्री  
करार हस्तांतरणाचे दुय्यम निबंधक,  
ठाणे, अनुक्रमे नोंदणी क्र. टी एन एन  
६-५१०२/२०१० अंतर्गत रितसर  
नोंदणीकृत केला होतो. श्री. दिलीप  
कुमार बी. ढोलारिया आणि श्रीमती.  
मधू डी. ढोलारिया, हे विकासकार, मे.  
अरिहंत एन्टरप्रायजेस यांनी दिनांक २५  
जुलै, २००७ रोजी त्यांचे नावे  
अमलबजावणी करण्यात आलेल्या  
विक्री करारांतर्गत मूळ वाटपदार होते.

श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी च्याप्रमाणे सध्याचे शेअर  
प्रमाणपत्र क्र. ०६१ त्यांच्या नावे आहे.  
श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी यांना मे. शामराव विठ्ठल को-  
ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, सानपाडा  
यांच्याकडून गृह कर्ज सुविधा, उपलब्ध  
झाली असून सदर लोन परत करण्याच्या  
प्रक्रियेत आहे.

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी च्याप्रमाणे सध्याचे शेअर  
प्रमाणपत्र क्र. ०६१ त्यांच्या नावे आहे.  
श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी यांना मे. शामराव विठ्ठल को-  
ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, सानपाडा  
यांच्याकडून गृह कर्ज सुविधा, उपलब्ध  
झाली असून सदर लोन परत करण्याच्या  
प्रक्रियेत आहे.

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी च्याप्रमाणे सध्याचे शेअर  
प्रमाणपत्र क्र. ०६१ त्यांच्या नावे आहे.  
श्री. मनीष जगतानी आणि श्रीम. शैली  
जगतानी यांना मे. शामराव विठ्ठल को-  
ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, सानपाडा  
यांच्याकडून गृह कर्ज सुविधा, उपलब्ध  
झाली असून सदर लोन परत करण्याच्या  
प्रक्रियेत आहे.

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

सदर शेअर्स आणि फ्लॉट क्र. सी - २०३  
चे एकमेव कब्जा, मालकीच्या  
सामर्थ्यावर श्री. मनीष जगतानी आणि  
श्रीम. शैली जगतानी यांनी सदर शेअर्स  
आणि सदर फ्लॉट माझ्या अशिलाच्या  
नावे हस्तांतरित करण्याचे सूचित केले  
आहे. श्री. मनीष जगतानी आणि श्रीम.  
शैली जगतानी, सदर शेअर्स आणि सदर  
फ्लॉट सदर हस्तांतरणाच्या कराराच्या  
अंमलबजावणी संबंधी आणि  
अधिकारासंबंधी आक्षेप उपस्थित  
असतील तर या सूचनेच्या प्रकाशनाच्या  
१४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकार  
यांना निर्धारित १४ दिवसात एखादे  
आक्षेपपत्र मिळाले नाही तर माझे  
अशील सदर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण  
करतील आणि नंतरचे कोणत्याही  
स्वरूपाचे दावे भविष्यात उभे राहिले तर

## ATV PROJECTS INDIA LIMITED

CIN : L99999MH1987PLC042719  
Regd. Off. : D-8, MIDC, Street No. 16, Marol, Andheri (East), Mumbai-400 093.  
Tel. No. : (022) 6741 8212; Fax No. (022) 6696 0638

### NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirement, Regulations, 2015 that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, 23<sup>rd</sup> August, 2017, at 11-30 A.M.**, at the Registered office of the Company at D-8, MIDC, Street No. 16, Marol, Andheri (East) Mumbai-400093, to consider and take on record inter-alia, the Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2017.

This Notice is also available at Website of BSE India Ltd

For ATV PROJECTS INDIA LIMITED

Sd/-

H.C.Gupta,

Company Secretary

Place : Mumbai  
Date : 14.08.2017

## जाहीर सूचना

आम्ही श्रीम. आशालता शांताराम पावसकर आणि श्रीम. कल्पना पद्माकर गिध ऊर्फ कल्पना शांताराम पावसकर यांच्या खालील नमूद मिळकतीमधील, जी पणनयोग्य आणि सर्व भार आणि वाजवी शंकासुक्त असून सदरच्या कब्जाच्या हक्काच्या समावेशासह त्यांचे संबंधित अविभाजित शेअर, अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध यासंदर्भात त्यांच्या नामाधिकारांची तपासणी आणि पडताळणी करित आहोत.

सर्व व्यक्तींना कोणताही अधिकार, नामाधिकार, दावा किंवा कोणत्याही स्वरूपाचा हितसंबंध किंवा अन्य असल्यास किंवा त्यांचा दावा असल्यास ज्यात समावेश विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, भेटवस्तू, विश्वस्त, वारसाहक्क, निर्वाह, गहाण, भाडेपट्टा, प्रलंबित वाद, कस्टडिअल लेगिस, सुविधाधिकार किंवा अन्य सदर मिळकतीमध्ये, वर किंवा संदर्भात असल्यास सदर याद्वारे लिखित स्वरूपात पुराव्याच्या सर्व तपशील आणि दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे कार्यालय एस. पी. सेंटर सोसायटी, २ रा मजला, ७० नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांत कळविणे आवश्यक आहे, सदर कालावधीत जर सदर नोंदणीकृत आणि/किंवा ज्ञात करण्यात आले नाही तर सदरचा अधित्याग केल्याचे गृहीत किंवा मानले जाईल.

### मिळकतीचे परिशिष्ट

मुक्तधारक जमीन किंवा तळाचा तो सर्व भाग किंवा विभाग ज्याचा कॅंडास्ट्रल सर्व्हे क्र. २१०३ भुलेश्वर विभाग, ज्याचा कलेक्टर्स न्यू क्र. १/३०८-३०९, आणि नवीन सर्व्हे क्र. १ एबी/८११३, मोजमापित २४४ चौरस यार्ड्स संलग्न २०४.०१ चौरस मीटर्स किंवा त्याच्याआसपास जे मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यात असून च्यासह त्यावरील उभ्या इमारती आणि बांधकामे आणि जे ज्ञात "चंद्रभागा निवास" किंवा "पावसकर निवास" म्हणून जे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे निर्धारित, अंतर्गत "सी" वॉर्ड क्र. सी-२२२२ (२) आणि स्ट्रीट क्र. २५ स्थित नौरोजी शेट स्ट्रीट, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२ येथे आणि सीमाबद्ध पूर्वस नौरोजी सोराबजी शेट चॅरिटीच्या मिळकतीने, पश्चिमेस डॉ. ए. पी. कोठारे यांच्या मिळकतीने, उत्तरेस नौरोजी शेट स्ट्रीटने आणि दक्षिणेस श्री. रेले यांच्या मिळकतीने.

सदर दिनांक १२ ऑगस्ट, २०१७

मेहता अँड कं.करिता

वकील आणि सॉलिसिटर्स

सही/- एच. सी. मेहता

प्रोप्रायटर

## जाहीर सूचना

आम्ही मे. आर. पी. बिल्डर्स ज्यांचे कार्यालय १०१, १ ला मजला, हर्षिता सीएचएस, फ्लॉट पार्टी हॉलजवळ, लिबर्टी गार्डन एक्स रोड क्र. ४, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथे असून खालील नमूद मिळकतीमधील, जी पणनयोग्य आणि सर्व भार आणि वाजवी शंकासुक्त असून सदरसंदर्भात त्यांच्या नामाधिकारांची तपासणी आणि पडताळणी करित आहोत.

सर्व व्यक्तींना कोणताही अधिकार, नामाधिकार, दावा किंवा कोणत्याही स्वरूपाचा हितसंबंध किंवा अन्य असल्यास किंवा त्यांचा दावा असल्यास ज्यात समावेश विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, भेटवस्तू, विश्वस्त, वारसाहक्क, निर्वाह, गहाण, भाडेपट्टा, कुळबहिवाट, परवाना, प्रलंबित वाद, कस्टडिअल लेगिस, सुविधाधिकार किंवा अन्य सदर मिळकतीमध्ये, वर किंवा संदर्भात असल्यास सदर याद्वारे लिखित स्वरूपात पुराव्याच्या सर्व तपशील आणि दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे कार्यालय एस. पी. सेंटर सोसायटी, २ रा मजला, ७० नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांत कळविणे आवश्यक आहे, सदर कालावधीत जर सदर नोंदणीकृत आणि/किंवा ज्ञात करण्यात आले नाही तर सदरचा अधित्याग केल्याचे गृहीत किंवा मानले जाईल.

### मिळकतीचे परिशिष्ट

जमिनीचा तो सर्व भाग किंवा विभाग ज्याचा प्लॉट क्र. ३८-ए आणि सी.टी.एस. क्र. २१०/ए, मोजमापित ६३५.३ चौरस मीटर्स किंवा च्याआसपास गाव मालाड (दक्षिण),

भि  
भिवंड  
शिवसे  
उत्सव  
लाखों  
आहेत  
गोविंद  
यंद  
असल  
आहे.  
अभि  
मंत्रीग  
जोश  
आहेत

बँक  
विक  
मे.

प्रभा  
ज्ञात

रु.

ई-

रोज

म्हण

वाढ

४०

प्रम

BB

साध

सात

पर्य

माग

००

१५

क्र.

००

यांचे

येई

विक

प्रप

सं  
क्र  
१  
१  
पुढे



**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that under instructions from my clients I am investigating the Title of (1) Mrs. Musarrat Khalid Memon, (2) Mrs. Sumaiya Mohammed Aslam Abbajumma, (3) Mrs. Asma Banu Faisal Munshi and (4) Mrs. Aasiyah Salman Toffique claiming to be the only heirs and legal representatives of late Zaibunissa Abdulkader Anaj, who was the owner of a shop being Shop on ground floor in building known as "KHERIWALA BUILDING", situated at junction of 265/A, Abdul Rehman Street and 213/215, Janzikar Street, Mumbai 400 003 on a plot of land bearing C. S. No. 24 of Mandvi Division in the Registration District and Sub-District of Mumbai admeasuring about 140 sq. ft. carpet area or thereabouts. Any person/s having any right or claim upon the said shop or any part thereof by way of sale, mortgage, lease, gift, decree, possession, inheritance, court decree or otherwise are required to intimate the same in writing with supporting documentary evidence to the undersigned at his office at Office No. 403, 4th Floor, "Kapadia Chambers", 599, J.S.S. Road, Mumbai-400 002, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived of or abandoned and title of the abovementioned four persons as clear and marketable and purchase of the said shop shall be completed by my clients with the said persons, without any reference to such claims.

Dated this 12th day of August, 2017

**KAMLESH VAKHARIA**  
Advocate, High Court

**ATV PROJECTS INDIA LIMITED**

CIN : L99999MH1987PLC042719  
Regd. Off. : D-8, MIDC, Street No. 16, Marol, Andheri (East), Mumbai-400 093.  
Tel. No. : (022) 6741 8212; Fax No. (022) 6696 0638

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirement, Regulations, 2015 that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, 23<sup>rd</sup> August, 2017, at 11-30 A.M.**, at the Registered office of the Company at D-8, MIDC, Street No. 16, Marol, Andheri (East) Mumbai-400093, to consider and take on record inter-alia, the Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2017.

This Notice is also available at Website of BSE India Ltd

For **ATV PROJECTS INDIA LIMITED**

Place : Mumbai  
Date : 14.08.2017

Sd/-  
**H.C. Gupta**  
Company Secretary

**PUBLIC NOTICE**

The notice is hereby given to the Public that our clients M/S. MILAN BUILDERS, having its office at 103, Milan Mandir, Ramchandra Lane, Near S.N.D.T. college, Malad (West), Mumbai - 400 064 have acquired Development Rights of the below captioned property more particularly described in Schedule hereunder written from Milan Mandir Co-operative Housing Society Ltd. having its registered office at Ramchandra Lane, Malad (West), Mumbai - 400 064 under Development Agreement Dt. 06/09/2011 which is duly registered on 24/10/2011 under Sr. No. BDR-12/08244/2011 with Sub-Registrar of Assurance, Borivali - 6 Mumbai.

It has come to knowledge of our client that, Milan Mandir Co-operative Housing Society Ltd. is trying to grant development rights again to some Developers even though the aforesaid Development Agreement Dt. 06/09/2011 is valid and subsisting.

AND THEREFORE general public is warned that any person acquiring the Development rights of below mentioned property shall be subject to claim of our clients with respect to the Development of below mentioned property. Our client shall have also right to protect its interest by filing necessary proceeding in appropriate court of law entirely at the cost, risk and consequences of the persons acquiring the said rights which please be noted.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

ALL THAT Development right to put up the additional construction of two flats on terrace on northern side & part construction on terrace attached to flat no. 603 admeasuring total Built-Up area 1650 sq. ft and merged the same with the area of existing flat no. 603, by using TDR, FSI and loading the same on the Society Building forming part of Larger Plot of Land bearing Survey No.11, Hissa No.1(part), and bearing CTS No.788/B/1 of Village - Malad (North), Taluka - Borivali, District - Mumbai Suburban together with the building structure standing thereon and known as "Milan Mandir" Building situate at Ramchandra Lane, Near S. N. D.T. College, Malad (West), Mumbai - 400 064 and bounded as follows :-

On or towards North	:-	By reserved plot for BMC Chowki
On or towards West	:-	By Plot No.788/A
On or towards South	:-	By the CTS No.791
On or towards East	:-	Partly by Nallah.

Dated this 11th day of August, 2017.

Sd/-  
**KIRTI NAGDA & ASSOCIATES**

Advocate High Court,  
5, Trimurti Krupa CHS Ltd., Tilak Mandir Road,  
Behind Malaviya Road Post office, Vile Parle (East), Mumbai - 400 057

**DEBTS RECOVERY APPELLATE TRIBUNAL**

Sindia House, 6<sup>th</sup> Floor, N.M. Road,  
Ballard Pier, Mumbai 400038.

Misc. Application No. 801/2017

In Appeal No. 196/2016

Magnum Intermediates Limited & 2 Ors.

Versus

Canara Bank & 4 Ors.

...Appellants

...Respondents

Appeal from the order passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal DRT-I, Mumbai in O.A No.3312 of 2000 decided on 01/06/16.

To,

2. Bansidhar Poddar

44/7, Mahant Road, Vile Parle, (East),  
Mumbai-400 057. ... Respondent No.2

3. Central Bank of India

Central Bank Building,  
Mahatma Gandhi Road,  
Mumbai-23. ... Respondent No.3

4. Industrial Development Bank of India,

IDBI Tower WTC Complex, Cuff e Parade,  
Colaba, Mumbai-400 005 ... Respondent No.4

5. Maharashtra State Financial Corporation (MSFC),

Complex Building 6th Floor, MIDC,  
Wagale Estate, Thane- 400 604 ... Respondent No.5

Take notice that Appeal from the order passed by the presiding Officer DRT-I, Mumbai on 01/06/2016 in O.A. No. 3312 of 2000 has been presented by the Advocate for Appellant on 04/07/2016 and is registered as Appeal No. 196/2016 in this tribunal.

Sincere efforts were made to serve the notice with the said appeal memo by Regd. A.D. but the packets sent to Respondents were returned back by postal authority with remark "Not Known". Hence this notice by publication for your awareness.

Copy of memorandum of Appeal may please be collected from T,N Tripathi & Co. Advocate for Appellant having address 7/7A, 2<sup>nd</sup> Floor, Parvatiba Building, Pitha Street, P.M Road, Fort, Mumbai- 400001

You may appear before the Hon'ble Chairperson on 05/10/2017 at 11:00 a.m for reply, if any for filing proof of publication.

If no appearance is made by yourself or by your Advocate on your behalf or by someone by law authorised to act for you in this matter it will be heard and decided in your absence.

Given under my hand and the Seal

Of the Tribunal, this 27th day of July 2017.

SEAL

Registrar  
Debts Recovery Appellate Tribunal,  
Mumbai



CIN: U67120MH2004PLC147365  
Corporate & Regd. Office: 12A-10, 13th Floor,  
Parinee Crescenzo, C-38 & 39, G-Block, Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai-400051

**PUBLIC NOTICE OF AUCTION OF GOLD ORNAMENTS**